

KIRLOSKAR INDUSTRIES LIMITED

A Kirloskar Group Company

6 March 2021

BSE Scrip Code: 500243 NSE Scrip Code: KIRLOSIND

BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001. The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C -1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Dear Sir / Madam,

Subject: Updates of Material Subsidiary

We wish to inform you that Kirloskar Ferrous Industries Limited (KFIL), a listed material subsidiary of the Company, has submitted to the stock exchange, where the shares of KFIL are listed, an intimation under Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (the Listing Regulations), vide its letter dated 6 March 2021, the copy of the Notice to the Shareholders regarding the Interim Dividend, the Record Date and applicability of deduction of the Tax at Source ('TDS') on the sum of dividend.

The aforesaid Notice has been published on 6 March 2021, in following newspapers:

- a) Financial Express (English language newspaper) in all editions, and
- b) Loksatta (Marathi language newspaper) in Pune edition.

A copy of the same is enclosed for your reference.

You are requested to take the same on your record.

Thanking you.

For Kirloskar Industries Limited

Ashwini Mali Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

A Kirloskar Group Company

Ref No. 2633/21

6 March 2021

The Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 (Scrip Code: 500245)

Kind Attention: Mr. Abhay Mungekar / Mr. Amol Hosalkar / Mr. Mangesh Tayde

Dear Sir,

Subject: Notice to the Members published in newspapers

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; we submit the copy of the Notice to Shareholders regarding the Interim Dividend, the Record Date and applicability of deduction of the Tax at Source ('TDS') on the sum of dividend.

The aforesaid Notice has been published on 6 March 2021 in following newspapers :

a) Financial Express [English language newspaper] in all India editions and

b) Loksatta [Marathi language newspaper] in Pune edition.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Company Secretary

Encl: a/a


SBI Payments,

NPCI launch

solution for

contactless

12 NATION



T.No.e-28/CE/Civil/Thermal/TSGENCO/20-21 KTPS Stage-VII - Construction of Retaining Wall for protection of 400 KV Tower (No.KTPS-112) and Ash disposal pipe line pedestals in Marshalling Yard of KTPS Stage-VII, Paloncha, Bhadradri Kothagudem Dist. Value of the works: ₹.65,64,490/-, Scheduled Open & Closing Date: 04.03.2021 at 17:00 Hrs & 22.03.2021 at 17:00 Hrs.

T.No.e-91/CE/O&M/KTPS-V&VI/SE(A&P)/MM-CHP/P41/20-21 KTPS-V&VI Stages - Procurement of Buckets & Teeth for TRF make Stacker cum Reclaimer machine in CHP required for KTPS-V&VI Stages, Paloncha, Bhadradri Kothagudem Dist. Value of the works: ₹ 18,17,640/-. Scheduled Open & Closing Date: 02.03.2021 at 19:00 Hrs & 24.03.2021 at 15:30 Hrs.

T.No.e-92/CE/O&M/KTPS-V&VI/SE(A&P)/MM-CHP/P41/20-21 KTPS-V&VI Stages - Procurement of MS Gratings/ Grills for Conveyor-5A/B. Conveyor-9A/B, 10A/B & 11A/B required for KTPS-V&VI Stages, Paloncha Bhadradri Kothagudem Dist. Value of the works: ₹.19,05,960/-, Scheduled Open & Closing Date: 02.03.2021 at 19:00 Hrs & 24.03.2021 at 15:30 Hrs.

For further Details : www.tsgenco.co.in & https://tender.telangana.gov.in

IDBI Capital Markets & Securities Limited (T) IDBI capital 6th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai – 400 005.

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR SALE/ASSIGNMENT OF DEBT OF NATIONAL STEEL AND AGRO INDUSTRIES LTD (NSAIL)

IDBI Capital Markets & Securities ("ICMS") has been mandated by few lenders of the Consortium ("Lenders") led by IDBI Bank Ltd ("IDBI" or "Lead Bank"), for assisting & advising the Lenders on the bid process & matters incidental thereto in connections with Sale/Assignment of debt under Swiss Challenge Method of NSAIL, in accordance with the regulatory guidelines issued by Reserve Bank of India (RBI) and all the other applicable

The consortium of Lenders led by IDBI Bank Limited has received a Binding Offer from a party ("Anchor Bidder") for acquiring the total exposure in NSAIL through assignment on all cash basis with reserve price of Rs. 410 crord for the total consortium exposure of Rs. 1213.49 crore as on June 1, 2019 with a condition that at least 70% Lenders agree to assign the loans upfront. The Lenders are proposing to undertake a Swiss Challenge Bid Process ("Bid Process") to solicit binding bids in the form of Irrevocable offers from eligible entities/bidder(s) in accordance with the regulatory guidelines issued by the RBI and other relevant applicable laws. The Anchor Bidder shall have a preferential right to acquire the total exposure under the Bid Process as per terms described in the Expression of Interest ("Eo!")

interested bidders would submit EoI and thereafter selected bidders would be allowed access to the Bid Document, further Information, data room including the Information Memorandum for commencing due divigence and making their irrevocable binding bids. Further details of the Bid Process would be provided in the Bid Document: For other details please visit the website www.idhicapital.com or www.lobbank.in and click on link Announcements > Notices & Tenders. The last date for submission of the Eal is March 9 2021 either electronically or physically at the address mentioned in the Eol

Scanned copies of the Eq. should be submitted vide email to project.arrow@idblcapital.com & assignment@idbl.co.in. Subsequently the original EQI should be sent to ICMS at the address mentioned in the EoI document. All eligible bidders, post submission of the EOI & signing of the Non-Disclosure Agreement ("NDA"), will be given access to the data room for conducting due of gence of NSAIL.

ICMS (acting on the instructions of the Lenders) reserves the right to cancel or modify the process and/or disquality any eligible party, at any stage without assigning any reason and without any liability, and the decision of the Lenders shall be final and binding. In-case of any clarifications, please contact Mr Rohit Prasad (+91-9620895853) or Mr Jitendra Agarwa (+91-7738498880) or email at project arrow@idbicapital.com and assignment@idbi.co.in.

KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

Registered Office: 13. Laxmantao Kirfoskar Road, Khadki. Pune 411 003, Maharashtra, India. CIN: L27101PN1991PLC063223



NOTICE

This is to inform that the Board of Directors of the Company at its meeting held on 2 March 2021 has declared an Interim Dividend of Rs. 2 per equity share having Naminal Value of Rs. 5 each (i.e. 40 percent) for the financial year 2020-2021 and has fixed the Record Date as Saturday, 13 March 2021 for determining eligibility of members to receive dividend

Pursuant to provisions of the Income-tax Act, 1961 ('the Act') as amended by the Finance Act, 2020; dividend paid or distributed by a Company on or after 1 April 2020 shall be taxable in the hands of the shareholders. Therefore, the Company shall be required to deduct Tax at Source (TDS') at the time of payment of dividend and deposit the same to the credit of the Central Government.

Tax rate applicable to a shareholder depends upon residential status and classification as per the provisions of the Act. All shareholders are thereby requested to update any change in residential status and/or category with depository participants (in case of shares held in electronic form) or with the RTA, i.e. Link Intime India Private Limited (in case of shares held in physical form), as may be applicable, before the Record Date.

An email communication in the matter has been sent on 4 March 2021 to those Members, whose email IDs are registered with the Depository Participants or with

Application forms for claiming Nil or less rate of TDS by Resident Shareholders. [such as Form 15G / Form 15H in case of individuals and self-declaration by entities) and by Non-Resident Shareholders (such as Form 10F and self-declaration) can be downloaded from the Website of the RTA at

To enable us to determine applicable rate of TDS / withholding tax, you should upload necessary documents at https://linkintime.co.in/formsreg/submission-ofform-15g 15h.html or send by email to ktilinvestor@kirloskar.com before Saturday, 13 March 2021. No communication on tax determination / deduction

shall be considered after 13 March 2021. Documents furnished by the shareholders shall be subject to review and examination by the Company. The Company reserves the right to reject documents in case of any discrepancies or documents are found to be

incomplete.

Date: 5 March 2021

For Kirloskar Ferrous Industries Limited Mayuresh Charpure

 Telephone: (020) 66084645 • Fax: (020) 25813208 E-mail: kfilinvestor@kirloskar.com • Website: www.kirloskarferrous.com

Mark bearing word 'Kirloskar' in any form as a suffix or prefix is owned by Kirloskar Prophetary Limited and Kirloskur Ferrous Industries Limited is the Permitted User.

PHF LEASING LIMITED Fundament of the 121 G.T Road Jalanch - 144001, Punjah, INDIA LALL par - Later - Landon - Withinker - phflororing.com TELEPHONE NO. 5181-- E29002-00. CW: LESS10PB1902PLC012468 PHF

NOTICE OF AN EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hemby given that Extraordinary General Meeting (EGM) of the members of M/s PHF LEASING LIMITED ("the Company") will be held on Saturday. Mirech 27, 2021 at 12:00 P.M. at Hotel President New Court, EH 175, Civil Lines. Opposite Session Dourts, Jalandhar-144001, Purjuit to Insmust the special businesses as set out in Notice convening the Extra-ordinary General Minning.

Notice together with the eliaberant required to be annexed thereto pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 to convene the EGM has been mailed to all the members on the email On registered with the Company/NSDL/RTA. The Company has completed sending of emails of the Natice of EGM on March 04, 2021. Menitoria distancy to receive the said documents in physical force entitional to get the same in physical form their of costs, upon request.

in comparatice with the provision shot section 108 of the Comparates Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regularments) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members facility to evertise their right to vote on Regulations proposed to be peased at the above EGM y electronic means which includes "remote e-voling i.e. from a place other the versue of ESM, provided by the National Securities Depository Emiliet (NSDL). The website for a voting is: www.svoting.nadi.com

Pursuant to Rule 20 of thir Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, the Company further informs all members that:

 ii) The Special Businesses as set out in the EIGM Notice may be voted electronically; b) The data of companion of sunding EGM Notice is Murch (M, 2021.

c) This voting rights of the Mantiers shall be in proportion to the Equity Shares held by from in the paid up Equity Share Capital of the Company on March 19, 2021 (out-off titile). Any person who acquires Shares of the Company and become a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and holding wherea as on out off date, may cant harher vote through remote e-voting by obtaining the Login id and Password by sending a request at manpreet/giphfleusing.com or in letter to the

Company for extraining his/firm vote electronically. d) The facility for voting through poli paper shall be made available only to those. members who will be present at the EGM, but have not already cast their votes by

 The cut-off case for determining the eligibility to valle by remote e-voling is March. 19, 2021. A person whose name is recorded in the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote a voting or voting at EGM through

f) A member may participate in the EGM even after exercising his right to vote through

remote e-voting but shini not be allowed to viste again at the EGM. g) The ramble e-voling period commences on Wadnasday, March 24, 2021 (9 a.m.)

and ends on Friday, March 26, 2021 (5 p.m.) h) The voting through electronic means shall not be allowed beyond 5 p.m. on March

) The notice of EGM is also available on Company's website www.phflesaing.com and to NSOL widely https://www.evoling.nsd.com/

Detailed procedure for a-volime has been provided in the notice of EGM. In case you have any queries or issues regarding remote e-voting, you may refer the Frequently falled Directions ("FAQs") and e-voting manual available at Downloads sections of www.avitting.nod.com.You may also contact Ms. Manpreet Kaur, Company Secretary to address the grievances connected with remote e-voting at Registered Office: Tal. No. 0181-4630903-06, Email id-manpreet@philleasing.com. By order of the Board of Directors

PHF Leasing Umited

Place: Jalandhar Date: March 05, 2021

Manprest Kaur, Mem. No. A54656 Company Secretary & Compliance Officer

PM says India on track to achieving climate goals

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 5

PRIME MINISTER NAREN-**DRA** Modi on Friday said the country is on track to achieving its climate goals well before the target date as it switches over to energy-efficient mediums and uses waste to generate energy.

Speaking after accepting the 2021 CERAWeek Global Energy & Environment Leadership Award for his commitment to energy sustainability and the environment, Modi said climate change and calamity are major challenges facing the world.

Both are interlinked, and one way to fight them is through policies, laws, rules and orders, and the other is bringing behavioural change, he said, listing measures taken by his government for sustainable energy usage.



While the target of mixing 20% ethanol has been advanced to 2025, as many as 5,000 compressed bio-gas plants will be set up to turn municipal and agriculture waste into energy, he said.

While switching over to energy-efficient LED bulbs has helped save 38 million tonne of carbon emission, modern techniques of irrigation as well as reducing the use of pesticides with greater

awareness of improving soil health has greatly helped, he said.

The share of non-fossil sources in India's installed capacity of electricity has grown to 38% and the nation adopted Bharat-VI emission norms in April last year to cut vehicular pollution.

India, he said, is working to increase the share of natural gas, which is environment friendly and less polluting, in the energy basket from the current 6% to 15% by 2030. Also, liquefied natural gas (LNG) is being promoted as a fuel. He also mentioned the

recently launched National Hydrogen Mission and equitable and decentralised model of solar energy generation."India is well on track to achieve its Paris agreement targets well before the target date of 2030," he said.

no-confidence motion in Haryana on March 10

Congress plans to bring

PRESS TRUST OF INDIA Chandigarh, March 5

THE CONGRESS WILL move a no-confidence motion against the BJP-JJP government in the Haryana Assembly on March 10 with Speaker Gian Chand Gupta fixing that date and turning down the party's request to move it on the open-

ing day of the Budget session. Claiming that "voices of dissent" are being heard among the MLAs supporting the government, the Congress had last month decided to bring the motion against the state government in the Budget session of the Assembly that began on Friday.

Leader of Opposition Bhupinder Singh Hooda had sought to move the motion after the governor's address and obituary references on Friday.

The Speaker, however, told

Leader of Opposition Bhupinder Singh Hooda had sought to move the motion after the Governor's address and

him that they could move it on March 10 and it will be taken up for discussion the same day.

MLA stands with farmers."

obituary references on Friday

Talking to reporters after the day's proceedings ended, Hooda said, "The no-confidence motion will let people know which MLA stands with the government and which

He said they needed to move a no-confidence motion because the BJP-JJP government has lost public confidence and the coalition government, betraying public opinion, is taking anti-people decisions one after the other.

transactions **SBI PAYMENTS AND National** Payments Corporation of India (NPCI) have joined hands to launch RuPay SoftPoS that will enable merchants to make contactless transactions of up to ₹5,000 through smart phones.

The solution has the capability to transform NFC (near

field communication) enabled smartphones into merchant Point-of-Sale (PoS) terminals for retailers, SBI and NPCI said in a joint release on Friday. Merchants will now be able

to accept contactless payments of up to ₹5,000 through a simple tap and pay mechanism on their smart phones. RuPay Soft-PoS will provide cost-effective acceptance infrastructure to retailers at nominal cost, it said, adding this will be able to proliferate digital payment acceptance among millions of underserved MSMEs.

ZenSár

Zensar Technologies Limited

CIN: L72200PN1963PLC012621 Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune - 411014 Tel. No.: +91 20 6607 4000 Fax No.: +91 20 6605 7888

Notice

E-mail: investor@zensar.com Website: www.zensar.com

WHEREAS based on the recommendation of Nomination and Remuneration Committee and the Board of Directors of Zensar Technologies Limited (Company), vide their respective meetings held on January 11, 2021, approved appointment of Mr. Ajay Singh Bhutoria as the Chief Executive Officer and Managing Director for a period of five years with effect from January 12, 2021, who is a non-resident of India and such appointment along with the remuneration and terms and conditions thereof was approved by the Members through Postal Ballot, result of which was declared on March 4, 2021. The notice of aforesaid Postal ballot dated January 21, 2021 inter-alia provided that Mr. Ajay Singh Bhutoria would be entitled to a defined monthly salary and perquisites, so approved by the Members of the Company.

AND WHEREAS the aforesaid resolution approved by the Members provided that since Mr. Ajay Singh Bhutoria is a non-resident of India, not fulfilling the condition mentioned in Clause (e) of Part I of Schedule V, the said appointment, as Chief Executive Officer and Managing Director of the Company w.e.f. January 12, 2021, is subject to requisite approval of the Central Government.

HENCE NOTICE is hereby given to the Members of Company pursuant to Section 201(2)(a) of the Companies Act, 2013, and other applicable provisions, that the Company proposes to make an application to the Central Government for the aforesaid appointment of Mr. Ajay Singh Bhutoria, as Chief Executive Officer and Managing Director of the Company.

Any member intending to object to the Company's proposed application may communicate his/her objection(s), duly substantiated in writing, to the Secretary, Ministry of Corporate Affairs, Ministry of Finance, New Delhi, within 15 days of publication of this Notice with a copy marked to the Company at its registered office address.

For Zensar Technologies Limited

17 101018990 Mmahamood K

18 53473466 Neelu Shrivastava

Sr. Folio No.

Place: Pune Date: March 6, 2021

Gauray Tongia Company Secretary

Gender inequality has cost world \$70 trillion since 1990: Report The report also notes that

PRESS TRUST OF INDIA Mumbai, March 5

WITH MANY REPORTS confirming women and other socially disadvantaged sections have suffered the most during the pandemic, economists at BofA Securities have tabulated the cost of lack of gender diversity and inclusion, saying it will take 257 years to close the gap at the current rate, and not doing this has cost the world a whopping \$70 trillion since 1990.

The report also notes that full gender equality globally can increase the world GDP by

ISSUED BY P.R.O. (WATER)

Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

From To

Advt. No. J.S.V. 466 (2020-21)

IB 58172979-979 1613674504-521

IH 62153420-420 2184167500-517

60 11633743-744 210627055-114

From - To

full gender equality globally can increase the world GDP by up to \$28 trillion by 2025

the loss of human capital wealth due to gender inequality alone is estimated at \$160.2 trillion.

"Not closing the gender inequality gap and a lack of diversity and inclusion has an

the right thing on this count

has cost us \$70 trillion since

1990. It will take us 257 years to close the gender economic gap at today's rate," says the report, adding the pandemic alone, when women suffered the most, has cost women \$1 trillion in income.

Noting that gender and

have been \$70 trillion at the

2019 dollar rate.

up to \$28 trillion by 2025 and racial biases lead to persistent labour market disparities and limit the economy, it says closing the gender and race gaps in education and employment would have generated \$2.6 trillion more in economic output in 2019 and the cumulaeconomic price tag. Not doing tive gains from 1990 would

DELHI JAL BOARD: GOVT OF N.C.T OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (NORTH)-I OVER HEAD TANK, MUKHERJI NAGAR, DELHI-110009. "STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene" NIT No. 34 Item No. I (North)-I (2020-21) Estimated Date of release of Earnest Money Tender fee (Non- Last date/time of receipt tender in eof tender through e-Technical bid received

Engagement of 15 S.G. Beldars Item Rate 04.03.2021 Exempted vide office for De-silting of Sewer Line in Memorandum No. F.9/4/2020-PPD and DJB Endorsement No: DJB/2020-21/Misc-II 2021_DJB_200903_1 (PT)/971 Dated: 23.12.2020 However, the reimbursement of diesel consumption will be paid as per current market rates. Further details in this regard can be seen at https://govtprocurement.delhi.gov.in

Executive Engineer (North)-I

22.03.2021, 3:00 PM &

after completion of

technical bid & confirmati

of EMD from Bank

Reliance

Regd office: 3rd Floor: Maker Chambers IV. 222, Nariman Point, Mumbai = 400 021. Phone: 022-3555 S000. Email: investor: relations@rif.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue. of duplicate certificate(s).

Name/Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

No.	3200		-,00,0	From -To	From - To
10	130383150	Alok Kumar	136	57982111-111	1608252234-369
2		Manjulata Agarwal	136	62500946-946	2210642385-520
			272	66765623-623	6884922087-358
2	6530605	Babusal Meghii Shah	50	2321999-999	46714108-157
1	Acres 6	Rasilaben Babulal Shah	50	50228077-077	1158122273-322
			100	66666013-013	6875954613-712
3	34252874	Babulal Meghy Shah	20	4407301-301	71355319-338
		Rasilaben Babulal Shah	20	66666419-419	6876012445-464
4.	867080	Hansa Kankeshwar	8	13609707-710	293143000-007
		Madhurika Kankeshwar	20	14432102-102	363238663-682
		200 C 200 C 200 C 200 C	28	51167435-436	1172796321-348
			56	62419742-742	2203863211-266
			112	66706984-984	6880030800-911
5	53977260	Janardhan Kanchon	80	66670754-754	6876527242-321
6.	33341	Jayasannee Scamkarnt Karraik.	5	84295-295	6897198-202
	1000	Vikas Somkant Karnik	3	126733-733	7756774-776
			2	301201-201	13384588-589
			2	407119-119	15695866-867
			2	503631-631	16646689 690
			54	4694872-874	77099981-034
			50	6722260-260	130655987-036
			40	12991024-024	261132179-218
			13	14015922-925	330332579-591
			171	51651076-079	1186201852-022
			342	62633876-876	2220169693-034
7	84512133	Krunal R Kansara	80	53361372-375	1248969915-994
	3.03,000,0	Janak K Kansara	-40	59602394-394	200400986-025
		•	40	59602395-395	200400946-985
			160	62374561-562	2198326612-771
6	103862411	Kureameri P Muralidiaran	18	57884853-853	1605442062-079
		Kalathii D Muraiidharan	18	62155451-451	2184195641-658
		3,7,0,4,0,0,0	36	66848431-431	6891730335-370
9	17348329	Madhunka N Kankeshwari	4	13611479-482	293146552-555
	0.70202	Hansa N Kankeshwar	4	50043495-495	1154926684-687
			9	58286365-365	1617627867-875
			17	62025383-383	2182564576-592
			34	66707026-026	6880034279-312
10	29776806	Madhurika N Kankeshwari	15	14433096-096	363253559-573
	- process	Hansa Kankoshwar	15	50128181-181	1155658266-280
		n areat kennet then	9	58286643-643	1617641144-152
			39	62420351-351	2203946192-230
			78	66707080-080	6880037664-741
II	105225728	Manish Vishwanath Waghdhare Sushma Vishwanath	45.	57308496-496	1587929857-901
		Waghanare	45	62381585-585	2199174884-928
17	6133797	Manjula Jam	624	54225194-206	1279247339-962
12	6133737	The three Jan.	619	59123576-588	223028044-662
			1243	62209352-352	2185097656-898
12	58775495	Macinilla labo	152	53970120-123	1268049142-293
13	201/2432	Manjula Jain	100.00		218904845-996
1.	Innonera	Vertile and Proposition	152	59123571-574	210704043-776

[36 57982117-117 1608253050-185

36 62500953-953 2210643364-499

272 66765630-630 6884924045-316

40 11396426-426 205236934-973

40 53370962-963 1249161715-754

80 62472984-984 2208656507-586

40 51294695-696 1174898045-084

3918431-432 61577919-958

160 66729788-788 6882185844-003

10	23473466	LARGERT SHELMSTEAM	DV	THE RESERVE OF THE PARTY OF	This was a first on the first of a
			60	53556290-291	1253459454-513
	W-1	and the second second	120	62215649-649	2185696675-794
19	56112031	Nicola Gore	20	11215661-661	201299523-542
		Judich Marilyn Gord	2.0	550941-15-115	1338872549-568
		and the second second	40	62388264-264	2199987430-469
20	134079684	Pratibha Ramesh Patel	254	57315704-704	1588168114-367
21	22263773	Pravin Chandulal Kothari	20	3808586-586	59381019-038
			10	6199906-906	59381009.018
22	32687105	Punam Mithal	100	59629122-123	1261 126340-439
19	10000	224.474	100	66471073-073	6858900843-942
23	68075271	Rakesh Khanna	25	50973654-654	1166588203-227
	And Care	C. C. G. Sev P. McCo.	25	62207333-333	2184916299-323
			50	66400660-660	6852643807-856
24	21451011	Rakesh Kumar Vohra	36	10627669-669	189967212-247
	24 (2) 2) 4	Primla Vohra	36	55050315-316	1337891289-324
25	88110433	Ranjanben Natwarial Jadav Natwarial Shivrambhai	20	592395/2-5/2	1930562231-250
		Jaday	40	66550797-797	6864702867-906
26	34252840	Rasilaben Babulal Shall	20	4407298-298	71355259-278
		Babulai Megijii Shah	20	62023283-283	2182541482-50
		Approximation of the second	40	66666417-417	6876012235-274
27	82652990	Sartaben Trambakial Shah	100	51531657-658	1181575645-744
r)	33323010	Car Grant Management	100	59118877-878	214132181-280
			200	62430426-426	2204875160-359
			400	66680888-888	6877509581-980
28	105803942	Shalini janardhan Kanchan Janardhan Kanchan	126	66671684-684	6876609326-45
29	80328800	Sheetal Kartik Mehta	50	51623472-472	1 (85026049-098
	*1425441	due Service Celebrate Cherren	50	57219779-779	213104118-167
30	106096930	Subrata Kumar Dey	45	57909924-924	606180062-108
31	105225736	Keka Dey Sushma Vishwarath	45	62580188-188	2216624849-893
	103223736	Waghdhare Manish Vishwanath	45	57308497-497	1587929902-946
32	82341269	Waghdhare Swaminathan	45	62381586-586	2199174929-973
	1.000	Thiagarajan lyer	116	62584652-652	2217042949-064
33	106447759	Tarak Nath Salia	36	57901779-779	1605959181-216
			72	66858687-687	6892547439-510
34	72553870	Venkata Satyanarayan	30	14891137-138	396350600-629
	1000	Reddy Maddireddy	30	53046870-871	1243529440-469
		ALTO COLOR AND	60	62507518-518	2211144055-114
			[20]	66785713-713	6886439055-174
35	29475652	Venkara Satyanarayana	20	3746006-006	58129419-438
		Reddy Maddi Reddy	5	12727182 182	257278987-99
			25	59523344-344	1168137478-502
			50	62506870-870	2211098699.748
	30.00		100	66785711-711	6886438855-954
36	110780519	Venkatasatyanarayana	18	57796638-638	1602801332-345
		Reddy Maddireddy	18	62110244-244	2183620465-487
	have a series		36	66785714-714	6886439 (75-21)
37	67625544	Vijeya Laximi Levaku	25	16084726-726	401896320-34
	har to be to be	1.44	25	5(0399)5-915	1168244728-752
			50	62514533-533	2211579540-589
			100	66782215-215	6886199492-591
38.	33007698	Vinodbhai N Patel	20	4247674-674	68162779-798
	2000	Bhanumagben Vinodbhai	9	7404099-099	146465076-084
		Parel	10	10266777-777	184208545-554
			7	12557103-103	256451702-708
			55	14850001-002	395625410-464
-		Total	9607		200000
		LOTAL	700/		

Any person(s) who has / have any claim in regard of the securicles, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Scienium Tower B, Plot No. 31-32, Gachisiowii. Financial District, Nanakramguda. Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this hotice, failing which the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the oforesaid securities.

Place - Mumbai Date : March 5, 2021

waywiii.com.

Saviehri Parekh Join: Company Secretary and Compliance Officer

for Reliance Industries Limited

Norican Group

DISA INDIA LIMITED

Regd, Office: World Trade Center (WTC), 6th Floor, Unit No. S-604,
Brigade Gateway Cambus, 26/1, Dr. Raikumar Road,
Malleswaram-Rajajinagar, Bangalore - 560 055. Malleswaram-Rajajinagar, Bangalore - 560 055. Tel: +91 80 22496700, Fax: +91 80 2249 5750.

E-mail: investor.relations@noricangroup.com_www.disagroup.com

NOTICE

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of

CIN No. L85110KA 1984PLC006116

For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("The Rules") as amended from time to time, the Final Dividend declared for the calendar year 2013, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF on June 13, 2021. The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF where there is a

specific order of Court/tribunal restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories

In compliance with the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available in our website. Shareholders concerned may refer to the web-link https://www.disagroup.com/en-in/investor-relations/investor-grievances to verify the details of their unencashed dividend and the shares liable to

Shareholders are also requested to claim the Final Dividend declared for the calendar year 2013 and onwards before the same is transferred Shareholders holding shares in physical form and whose shares are

liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the originals held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Shareholders holding shares in dematerialized form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of DEMAT account of the IEPF.

The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company or the Registrar & Share Transfer Agent (RTA), M/s Integrated Registry Management Services Private Limited, does not receive any communication from the concerned shareholders by June 5, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements of the Rules, transfer the dividend to the IEPF by the due date i.e., June 13, 2021.

The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from IEPF authorities after following the procedure prescribed in

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Transfer Agents, Mr. Harish, Manager at M/s Integrated Registry Management Services Private Limited, No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road Malleswaram, Bangalore-560003.[Tel: +91-80-23460815-818, Fax: +91-80-23460819 or email to irg@integratedindia.ln)..

the Rules

For DISA India Limited G. Prasanna Bairy Place: Bangalore Company Secretary & Compliance Officer Date: March 4, 2021

financialexp.epapr.in

14 130383532 Manjulata Agarwal

15 56403388 Manohar Hassanand

Himdula

A K Agarwal

Lakhand Hassanand

Miral Nikhil Yora

Nikhil Pranlal Vora

Pune

PUBLIC NOTICE

Take notice that - MRS. PRITI SRIKRISHNAN and MR. SRIKRISHNAN SRINIVASAN both residing at K-1903, BRIGADE METROPOLIS, ITPL MAIN ROAD GARUDACHARPALYA BANGALORE - 560048 KARNATAKA are negotiationg with our client for the sale of Flat bearing No. 202 situated on the SECOND FLOOR, in the building No. A-3 admeasuring an area of 98.23 Sq. Mts. Built-up (with balcony) alongwith terrace 140 Sq Fts., and with exclusive rights to one covered car parking, more particularly described in the Schedule hereunder written together with all benefits, privileges and appurtenances thereto, with a clear and marketable title, free from any encumbrances and with vacant possession

Any person(s) or institutions having any right, title, interest, claim or demand whatsoever in, to or upon the said Flat/apartment or any part thereof should notify the same in writing (together with attested copy of documentary evidence in support thereof) to the undersigned within SEVEN(7) days of the publication hereof failing which the sale shall be finalized / transaction shall be completed without reference to any such right, title and claim and the same if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE OF THE PROPERTY:

ALL THAT piece and parcel of residential Flat No. 202, on the SECOND FLOOR, admeasuring area about 1057 Sq.Fts., i.e. 98.23 Sq. Mtrs., Built-up (with balcony) alongwith Terrace admeasuring 146 Sq Fts., in the building No. A-3 namely KUMAR PRINCE TOWN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. alongwith allotted covered car parking situated on the property bearing 9/1, 9/2/1A 9/2/2, 9/2/3, 9/2/4, 9/2/5, 9/2/6 and 9/2/7. Revenue Village Undri, situated within the Sub-Registration District, Taluka Haveli, Dist. Pune and within the limits of the Pune Municipal Corporation and the property is bounded as follows: ON OR TOWARDS EAST: By proposed road, SOUTH: By road, WEST: By road, NORTH: By road.

Mrs. VAISHALI S. KULKARNI ADVOCATE Date : 6 March, 2021. 268/C, Anmol Apartment Shaniwar Peth Pune - 411030. Cell No.: 94204 82113/4

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे ४११ ०३७. दुरध्वनी क्र. ०२०-२४२६२३४९, २४२६५६६८, २४२६०२०३

ई निविदा सूचना २०२०-२१ Portal :- http://mahatenders.gov.in

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे ही महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या श्रेणीत नोंदणीकृत असलेल्या नामवंत व्यक्ती/संस्था/ठेकेदारांकडून ई-निविदा मागवित आहे.

अ. क्र.	कामाचे नाव –	ई-निविदा बयाणा रक्कम रुपये
٩	मुख्य बाजार आवारातील झाडून जमा केलेले कचऱ्याचे ढिग उचलून वाहून नेणे (कचरा वाहतुक) कामाचा ठेका देणे.	५,००,००० (रक्कम रुपये पाच लाख फक्त)
3	मुख्य बाजाराचे फळे भाजीपाला आवारातील तीनचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंगसाठी निर्धारित केलेल्या जागेवर पार्किंग शुल्क वसूल करणे कामाचा ठेका १२ महिने कालावधीसाठी देणेबाबत.	५,००,००० (रक्कम रूपये पाच लाख फक्त)

निविदेच्या पुर्व अर्हता अटी/शर्ती व नियम तसेच ई-निविदा प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य दि. ०८/०३/२०२१ पासून पाहता येतील. कोणतीही अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणेने राखुन ठेवलेला आहे.

संकेतस्थळांवर देखील उपलब्ध आहे.

सर्व सदस्यांना असे कळविले जाते की

डेट) शनिवार दि, २० मार्च २०२१ ही आहे.

पद्धतीने ई-मतदान करता येणार नाही,

क. सानाक्षा

संपर्क करा किंवा evoting@nsdl.co.in येथे ई-मेल करा.

दि. २३ मार्च २०२१ पर्यंत खालील कर्मचारीवर्गाशी संपर्क करू शकतातः

कंपनी लॉ ऑफिसर

आणि ईओजीएमच्या दिवशी टॅब्लेट व्होटिगद्वारे होईल

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

द पूना क्लब लि.

नोंदणींकृत कार्यालय : ६, बंड गार्डन रोड, पुणे-४११००१

संपर्क : +९१-२०-२६३६००८३/५/६, ईमेल आयडी : secretary@poonaclubitd.com,

संकेतस्थळ: www.poonaclubltd.com CIN: U92419PN1931PLC001769

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, द पूना क्लब लिमिटेडच्या आजीवन आणि स्थायी सदस्यांची, आर्थिक वर्ष

२०२०-२०२१ ची १ली विशेष सर्वसाधारण सभा ('ईओजीएम') शनिवार, दि. २७ मार्च २०२१ रीजी दुपारी ०४.००

वाजता, द पूना क्लब लिमिटेड, ६, बंड गार्डन रोड, पुणे-४११००१ येथे घेण्यात येणार असून या सभेमध्ये दि. १८

फेब्रुवारी २०२१ रोजीच्या ईओजीएमच्या सूचनापत्रामध्ये नमूद केलेले कामकाज पार पाडण्यात येणार आहे. आपल्या

संदर्भाकरिता ईओजीएमचे हे सूचनायत्र कंपनीच्या www.poonaclubitd.com आणि www.evoting.nsdi.com या

1.बुधवार दि. २४ मार्च २०२१ ते शुक्रवार दि. २६ मार्च २०२१ पर्यंत सभेचे कामकाज दूरस्थ ई-मतदान पद्धतीने होईल

2.दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी बुधवार दि, २४ मार्च २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १०.०० वाजता

सुरु होतो आणि शुक्रवार दि, २६ मार्च २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५,०० वाजता संपती.

3.प्रत्यक्ष मतदानाद्वारे किंवा ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असण्याची अंतिम तारीख (कट-ऑफ

4.जे सदस्य ईओजीएमची सूचना पाठविल्यानंतर परंतु मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या अंतिम तारखेंच्या (कट-

ऑफ डेट) आत सदस्य झालेले आहेत, ते कंपनी लॉ ऑफिसर कु. सोनाक्षी मल्होत्रा, पत्ताः ६, बंड गार्डन रोड,

पुणे-४११००१, मेल आयडीः clofficer@poonaclubltd.com येथे दि. १७ मार्च २०२१ च्या आधी किवा त्या

नवीन नियम विचारात घेता, विशेष सर्वसाधारण सभेच्या दिवशी सूचनेमध्ये प्रस्तावित असलेल्या कुठल्याही

ठरावावरती हात दर्शवून मतदान घेतले जाणार नाही. तथापि, सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे म्हणजेच

टॅब्लेटद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सदस्यांनी त्यांचे मत आधी दूरस्थ

ई-मतदानाद्वारे दिलेले नाही अशा सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांना त्यांचा मतदानाचा अधिकार सभेमध्ये

बजावता येईल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावयाचे मतदान हे विशेष सर्वसाधारण सभेच्या दिवशी म्हणजे

शनिवार दि. २७ मार्च २०२१ रोजी, अध्यक्ष महोदयांनी मतदानाची प्रक्रिया सुरु झाल्याचे जाहीर

6.शुक्रवार, दि. २६ मार्च २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता किंवा त्यानंतर दूरस्थ

7.एखादा सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर देखील विशेष सर्वसाधारण

8.ई-मतदानाबाबत काही शंका असल्यास कृपया १८००२२२९९० (टोल फ्री) आणि १८०० २२ ४४ या क्रमांकांवर

9.ज्या सदस्यांना मतदानाकरिता त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड एनएसडीएलकडून प्राप्त झाले नाहीत असे सदस्य

इमेल

clofficer@poonaclubltd.com

मोबाईल

8668884308

तारखेपर्यंत लेखी विनती अर्ज पाठवून त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

केल्यानंतर सुरु होईल आणि त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता समाप्त होईल.

सभेमध्ये सहभागी होऊ शकतो, परंतु त्याला पुन्हा मतदान करण्याचा अधिकार नसेल;



इंडियन ओव्हरसीज बँक पिंपरी-चिंचवड : शॉप ५ व ६, विशाल आर्केड, एलप्रो इन्ट. लि. समोर, स्टेशन शेड, पिंपरी-चिंचवड, पूर्ण-४१९०३३.

जाहीर सूचना आमच्या सर्व ग्राहकांना यादारे सूचीत करण्यात येते की, आमची पिंपरी-चिंचवड शाखा (शाखा कोड : १२२१) दि. २७/०३/२०२१ पास्न गोखले पार्क शाखेमध्ये (शाखा कोड १९९) विलीन होणार आहे. गोखले पार्क शाखेचा मता : इंडियन ओव्हरसीज बँक, स.नं, ६, काकडे कॉर्नर कमर्शिअल कॉम्प्लेक्स, गोखले पार्कजवळ, चिंचवड, पुणे-४९१०३३.

फोन : 0२0-२७३५१२५९, २७३५१२६०, ई-मेल : lob1991@lob.in.

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Central Registration Center (CRC) that M/s. DISCOVER INDIA PACKAGING, a partnership firm, may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
- The principal objects of the company are as follows: -Designing, manufacturing, and supply of Packaging Materials, which includes corrugated boxes, EPF foam, Wooden Packaging, Paper Honeycomb, and all other related packaging material.
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at M/s. Discover India Packaging, Gut no 263A, Village: Bhare, Taluka: Mulshi, District: Pune, State: Maharashtra, Country: India, Pin Code: 412105
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot no 6,7,8, Sector 5, IMT Manesar, District: Gurgaon, Haryana, Pin Code: 122050, within twenty-one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 5th day of March, 2021 FOR DISCOVER INDIA PACKAGING

ABAY CHIDRI

MANOJ GORTE

जावक नंबर : ६०२०२१००००१२३८

दिनांक ०५/०३/२०२१

कराड नगरपरिषद्, कराड

जाहिए निवेदन

कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ करीता सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्या अनुशंगाने शहरात चिविध कामे सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण यामधीलच एक भाग हा नगरपरिषदेस ७ स्टार नामांकन प्राप्त करणे करीता कराड शहर ७ स्टार झालेचे घोषित करणे हा आहे. याबाबत हरकत अथवा सुचना प्राप्त करणेसाठी इकडिल जावक नंबर ६०२०२१०००००४७८ दिनाक ०२/०२/२०२१ ने याबाबतचे निवेदन दैनिक वृतपत्रात दिलेले होते याकामी हरकत अथवा सुचना सादर करणेचा अंतिम मुदत दिनांक ०५ /०२/२०२१ अखेर होती. सदरचे मुदतीत याबाबत एकही हकरत अथवा सुचना प्राप्त झालेली नाही. तरी कराड नगरपरिषद हि अंतिम ७ स्टार घोषित करणेत येत आहे. महो /- श्री. रमांकात डाके मुख्याधिकारी,

कराड नगरपरिषद,कराड

Out: 60202100001238 Date. 05/03/2021

Karad Municipal Council **Health Department** Notification

As per terms & Conditions issued by Government of India under clean India mission, the Karad Municipal Council has fulfilled all the details related to 7 star of star rating Criteria of Swatchha Sarvekshan 2021, Hence, Karad Municipal Council has declared "Karad City" as a "7 star" vide General Committee Resolution No.06/278, dated 19/01/2021, Objections / suggestions were called till date 05/02/2021. During this period. No any objection / suggestion has been received. Hence Karad Municipal Council declaring "Karad Sd /- Ramakant Dake City" as 7 Star" Chief Officer

Karad Municipal Council, Karad.

KIRLOSKAR FERROUS INDUSTRIES LIMITED

A Kirlosker Group Company Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadiii Pune 41 f 003, Maharashira, India CIN: L27101PN1991PL0063223



Enriching Lives

Company Secretary

NOTICE

This is to inform that the Board of Directors of the Company at its meeting held on 2 March 2021 has declared an Interim Dividend of Rs. 2 per equity share having Nominal Value of Rs. 5 each (i.e. 40 percent) for the financial year 2020-2021 and has fixed the Record Date as Saturday, 13 March 2021 for determining eligibility

Pursuant to provisions of the income-tax Act, 1961 (the Act) as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after 1 April 2020 shall be taxable in the hands of the shareholders. Therefore, the Company shall be required to deduct Tax at Source ("TDS") at the time of payment of dividend and deposit the same to the credit of the Central Government.

Tax rate applicable to a shareholder depends upon residential status and classification as per the provisions of the Act. All shareholders are thereby requested to update any change in residential status and/or category with depository participants (in case of shares held in electronic form) or with the RTA, i.e. Link Intime India Private Limited (in case of shares held in physical

form), as may be applicable, before the Record Date An email communication in the matter has been sent on 4 March 2021 to those Members, whose email IDs are registered with the Depository Participants or with

Application forms for claiming Nil or less rate of TDS by Resident Shareholders (such as Form 15G / Form 15H in case of individuals and self-declaration by entities] and by Non-Resident Shareholders (such as Form 10F and self-declaration) can be downloaded from the website of the RTA at https://www.linkintime.co.in/client-downloads.html

To enable us to determine applicable rate of TDS / withholding tax, you should upload necessary documents at https://linkintime.co.in/formsreg/submission-ofform-15g-15h.himl or send by email to kfilinvestor@kirloskar.com before Saturday, 13 March 2021, No communication on tax determination / deduction shall be considered after 13 March 2021

Documents furnished by the shareholders shall be subject to review and examination by the Company. The Company reserves the right to reject documents in case of any discrepancies or documents are found to be incomplete.

For Kirloskar Ferrous Industries Limited Mayuresh Gharpure

Date: 5 March 2021 Place: Pune

 Telephone: (020) 66084645 • Fax: (020) 25813208 E-mail: ktilinvestor@kirloskar.com • Website: www.kirloskarferrous.com

Manir bearing word 'Kinoskar' in any form as a suffix or prefix is owned by Kinoskar Proprietary Limited and Kirloskar Ferrous Industries Limited is the Permitted User.

यूको बैंक 🚱 UCO BANK

(भारत सरकारचा उपक्रम)

कॅम्प, पुणे शाखा [नियम ८ (१)]

ताबा नोटीस (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी.

खालील सही करणार अधिकृत अधिकारी, यूको बँक, पुणे कॅम्प शाखा, यांनी संवय्रिटायझेशन औंन्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ रोक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ (२००२ मधील नं. ५४) यांना प्राप्त झालेल्या कलम क्र. १३(१२) अन्वये सेक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ व नियम नुसार कर्जदार में. छत्रपती अँग्रो फूड मॅन्युफेंक्चरींग कं. लि. आणि श्री. किसन रामभाक कानडे यांना थळबाळी रककम रूपये १५,६२,४७,१४०.८० (रूपये पंधरा कोटी बासन्त लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस आणि ऐंशी पैसे फक्त) सदर नोटीस मिळाल्यानंतर ६० दिवसांचे आत भरण्याची मागणी, कलम १३(२) अन्वये मागणी नोटीसीने दि. ३१/०८/२७१५ रोजी बैंकेने त्यांना केली होती.

परंतु वर उल्लेखिलेले कर्जदार यानी नोटीशीमध्ये दिलेल्या रक्येचा भरणा केलेला नसल्यान उपरोक्त वर उल्लेखलेले कर्जदार व इतर तमाम लोकांस कळविण्यात वेते की खालील सही करणाऱ्यांनी खालील नमूद केलेल्या मिळकतीचा सदर कायदा कलग १३ च्या उप – कलग (४) च्या नियम ८ अन्वये सेक्य्रिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील प्रदान केलेल्या अधिकारानुसार दि. ३ मार्च २०२१ रोजी प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

उपरोक्त कर्जदार व तमाम लोकांस कळविज्यात येते की सदर मिळकतीविषयी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, जर कोणी असा व्यवहार केल्यास तो बॅकेवर बंधनकारक राहणार नाही व सदर मिळकतीवरील यूको बँक, यांचा रूपये १५,६२,४७,१४०.८० (रूपये पंघरा कोटी बासध्य लाख सत्तेचाळीस हजार एकशे चाळीस आणि ऐंशी पैसे फक्त) आणि व्याजाचा बोजा अबाधीत राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी

रथावर मिळकतीचे वर्णन

सर्व तदमभुत वस्तु आणि मालमता, वर्लट न, ११, तिसरा मजला, (दि. २३/०/१९८८ च्या करारनाम्यानुसार) बिल्डिंग सी, डॉ. अनगळ पार्क सी कौ-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि. मधील यासी बांधीव क्षेत्र ५१५ चौरस फूट ३ वाल्कनींसह ही श्री, किसन रामभाक कानडे यांचे नावे असलेली मिळकत जी पुणे महानगरपालिकेच्या हदीतील तसेच सब-रजिस्ट्रार हवेली १३, जिल्हा पूर्ण यांच्या हद्दीतील प्लॉट यांसी स.नं. १०६ए आणि १०७बी (सीटीएस नं. २८४०), चतुश्रुंगी, भाबुर्डा, शिवाजीनगर, पुणे–४१५०५६ येथे आहे वांसी चतुःसिमा पुढील प्रमाणे . **पूर्वेस** . फ्लॅट नं. १२, **पश्चिमेस** : टॅकडी आणि उतार, **उत्तरेस** : जीना आणि फ्लॅंट नं. ९, **दक्षिणेस** : फ्रेन्डस सोसायटीची मोंकळी जागा.

स्थळ : पुणे दिनाक : ०३.०३.२०२० (अधिकृत अधिकारी) युको बँक

देवगिरी नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद

मुख्य कार्यात्रय : अर्थ कॉम्प्लेक्स, केसरसिंगपुरा, अदालत रोड, औरंगाबाद. दरध्यनी का.(०२४०) २३३४१२१, २२४०२००, फॅक्स का.(०२४०)२३४७०००, Website . www.deoginbank.com E-mail . deoginbank@gmail.com (नोंदणी क्रमांक : ए.जी.डी./बी.एन.के./२९५/८४/दि.२४ जानेवारी १९८४)

३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (फक्त सभासदांसाठी)

देव/भू.का./प्रशा/वाषिक समा/२९१०/२०२०-२३ बॅळेच्या सर्व सन्याननीय समासदाना करुविण्यात येते की. ळॉबीड- १९ च्या पार्थपूर्मीवर शासनाच्या निर्देशांच वालन करुवेकनीता व पा.सङ्कार

खात्याच्या दि,२५/०२/२०२१ रोजीच्या परिपत्रकातील निर्देशानुसार **बॅकेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.२९/०३/२०२९ रोजी सकाळी** ठीक १५.०० वाः व्हिटिओ कॉन्फरन्स (VC) द्वारे आयोजित केंली असल्याकारणाने सभासदायी प्रत्यक्ष उपस्थिती अपेक्षित नाही. **सदर सभेस ऑनलाईन** उपस्थित राहावे, ही विनंती.

सभेपुढील विषय:

- मागील दि.०५/०६/२०१९ रोजी संपन्न झालेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे. संवालक मंडळावा सन २०१९-२० घा अहवाल, दि.३१ मार्च २०२० चा ताळेबंद व नमा तोटा पत्रक स्वीकृत करणे
- संबालक षंडळाने शिफारस केलेल्या सन २०१९-२० च्या नफा बाटणीस कार्योत्तर मान्यता देणे.
- शासकीय लेखापरीक्षकांच्या सन २०१९-२० च्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे.
- सन २०२०-२१ साठी वैधानिक लेखापरीक्षकाच्या नियुक्तीस व त्यांचे मानधन ठरविण्यास कार्योत्तर मान्यता देणे. 900% तरतूद असलेल्या दीर्घकालीन संशक्षित व बुडीत वर्गवारीतील कर्जखाल्यांच्या वस्तीचा हक्क अवाधित उंदून, निलेखन करण्यास मान्यता
- सन २०१८ १९ व २०१९ २० व्या वैद्यानिक लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकृत करणे. ८. ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) द्वारे उपस्थित राहु न शकलेल्या सभासदांवी रजा मंजूर करणे.
- ९. मा.संघालक मंडळाने बॅकेच्या उपविधीमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस मान्यता देणे १०. मा: अध्यक्षांच्या अनुमतीने ऐनवेळी येणारे विषय,

मा.संचालक मंडळाच्या आदेशावरून

दिनांक : 0६/03/2029 विशेष सूचना :

 ३७ व्या वार्षिक सर्वेसाधारण समेस उपस्थित राहण्यासाठी, समासदांना त्यांच्या नोंद्रणीकृत ई-मेल आयडी वर या सुबनापञासत लोंबीन आयडी आणि वासवर्ठ पाठविण्यात आले उन्हेत. अया समानदानी आपका ई-मेल आयडी व मोबाईल क्रमाक मोदविलेला नसेल त्यांनी दिनांव ५२/०३/२०२५ प्रयंत नजीकत्या आखेत नींदर्जी करावी. जे समाराद नींदर्जी करतील त्याना दि.१८/७३/३०३१ पर्यंत लागीन आयडी व पासवर्ड पातविष्यात येतील. इटरनेट सेवा उपलब्ध असनेत्या संगणक / संपटाँप / स्मार्टफोन याद्वारे समासद ात्रा वार्षिया सर्वसावारण संगस उपस्थित शह शकतीत.

- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाणाची प्रक्रिया दि,२१/०३/२०२१ रोजी पूर्ण होईल, त्याणाबसचा अधिक लपशील खालील प्रमाणे आहे —
- अ) दि.२५/०३/२०२५ रोजी समध्या तिथारीत बेलंगूर्वी १५ मिनिटे आधी म्हणजेच ५०.४५ पासून समासदानी कृतया लीगीन करावे.
- है.२५/७३/२०२५ शेजी सर्वप्रधम लभेज्या विषय पत्रिकेतील सर्व विषय लभेपुढ मांडण्यात येतील कः। दि.२५/०३/२०२५ रोजी दुमारी ५,०० ते सामकाळी ५,०० या कालावधीत, वार्षिक सर्वसाधारण समेत सादर करण्यात आलेल्या उरावावर समासदानी त्याच्या लिकबर/

जुटीचे निवारण झाल्यानंतर त्याच लिकव्य लगेचच समेर्च कामकाज सुक्र केले जाएल याची समासदानी कृपया तीद ध्यावी.

सकेलस्थळावर मतनोदणी कराव्याची आहे. तराव मजुरीबाबलवा निर्णय गत गोजणी पूर्ण झाल्यान्तर त्याच ठिकवर/सकेतरथाळावर जाहीर करण्यात येईल. ४) मा.सहकार खाल्याने निर्मामित केलेल्या दि २५/६२/२०२१ रोजीच्या पन्नानुसार, व्हिडिओ कॉन्यारन्सींग (VC)/आदर वाहिओ व्हिज्आल मिन्स (DAVM) द्वरे वार्षेक सर्वसाधारण समेच्या अर्घोजनासादी, तत्रहान धेत्रातील वज्हा संरथेची नेवा घेण्याची सूचना केली आहे. त्या कनुष्माने, बेंकेने नेशरल सिक्युस्टीज दिपोझिटरी लिमिटेश (NSDL) यांची वार्षिक सर्वसाधारण समेच्या आयोजनासाठी व वार्षिक सर्वसाधारण समेत मांहण्यात तेणाऱ्या दरावांवर ऑनलाईन प्रद्वतीने नतनॉट्टीचे

५) - जभासदाना लगेनियायत वासी तांजिक अञ्चर्णा आस्यास evoling@nsdl.co.in या है—मेल आयडीवर अथवा १८०० - २२२ - ५६० या दुरध्वनी क्रमाकावर समर्क साधायाः, त्यांचेकद्भन लॉगीन अथवा पासवर्डबाबत काही प्रश्न/अउचणी असतील तस्च त्या साहविल्या जातील. समासदांच्या इंटरनेट कनेक्शनबाबत काही अहत्तपी असतील, तर त्या सीडविंगे शक्य होजार नाहीं. तसेळ समासदांना बैंगेसदभात अधवा विषय पत्रिकेबावत प्रश्न उसतील वर त्याचे निराकरण, वा एकन्सीमार्कत दिलेल्या क्रमाच्यावर य मेल आयडीवर होतार नाही.

आयोजन करायाताठी नेमपुक केली आहे. काही अन्पेक्षित परिस्थितीस लदा ताजिक कारणामुळे सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाल खंडीत झाल्यास, ताजिक

६) संभेच्या नियोजित वेळेत म्हनजेब सकाळी १५.०० वालेपर्यंत गणपूर्ती न झान्यास संघा ताळुना करी जाईरू व तळून झारली समा त्याच दिवसी विहेडिओ जान्यरनतीम (VC) द्वारे रायतकी १४.३० वाजता घेण्यात वेईल. ज्या तमेल मणपूर्तीची व वाळ्या सूचनेची आवश्यकता राज्यात नाही. जेवहे समासद, वेवेसे या सचेसाठी भाउतिहरूचा अधिकृत किञ्चन सपेस उपस्थित राहतील व्याची उपस्थिती गणसंख्या गोणताना व्याचेकी पाद्य धनती जाईल.

 (ii) सन २०१६ - २०२० वा वार्षिक अह्याल, तालेबंद व नामतोटा पत्रकः समिविधी युक्तातीचा तपशील पासह बैंकच्या वेबलाईट www.deoginbank.com वर प्रसिद्धः ं। वार्षिक अख्वालाची प्रत बैंकेच्या शास्त्रामध्ये दिगाक ०६/०३/२०२५ पासून उपलब्ध राहील.

९) ज्या रूमारादांना यांचिक सर्वशाधारण समेत काही प्रश्न, सूचना मांठाप्रयाच्या असतील अधवा बैंकच्या कामकालासंबंधी काही माहिती विवासक्याची असेल, स्यांनी दि.१२/०३/२०३१ पर्यंत केन्द्र मुख्य कार्यालय, "अर्थ कॉन्प्लेक्स", केसरसिंगपूरा, औरंगाबाद या विकाशी कामकार्याच्या दिक्शी कार्यालयीन वर्जन तपशीलतार लेखी स्वरूपात अथया agm 19-20@deogirdank.com केवळ या ई-मेल आफ्नीवर पाठविरूपास त्याप्रमाणे माहिती सादर करणे संक्रिके होईल. 🖫 प्रश्न कल्पनि आपण रवत: अकबाकीदार अध्या शकबाकीदाराचे जामीनदार नाही तसेच शेअर्सची किमान रक्कम पूर्ण भरलेली आहे, हे पाहावे.

१०) माग प्रमाणपत्रातील नाव, यत्ता अथवा वारसदार बदल असल्यास त्यासंबंधीचे पत्र बेंकेंच्या शेअर्स विभाग, संवा शाखा, युक्तुदवाही, ओरंगाबाद येथे पाठविण्यात यावेतः, त्यानुसार योग्य नींद् करणे राज्य होईल.

सार्वजनिक सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. आग्हीं (१) शीला शिवाजी आखाडे, राहणार- आर एल-५, जी ब्लॉक, संभाजी नगर, चिचवड, पूर्व जाणि (२) ऑटोलाईन इंडल्ट्रोज लिमिटेड, अंधर्ग अधिनियम, १९५६ जन्बये नींदणीकृत असलेली एक कंपनी, जिन्ने नींदणीकृत कार्यालय : धुमापन क्र.३१३, ३१४, ३२० त ३२३ नाणेकर वाडी, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे वाच्या यात वाखाली लिहिलेल्या अनुसूचीगहर्य अधिक विज्ञानित्याः वर्णनं केलेल्या ("मालमन्त") मालमत्त्वा समावेश असमान्या त्यानी धारण केलेल्या विशिष्ट वागेच्या संबंधातील हक्कविलेखांचे अन्वेषण करीत आहोत.

सदर मालमत्तंत्र्या किया त्यातील काणत्याही भागाच्या सम्धातील विक्री, अवलावदल, गहाण (समन्याय किंवा अन्यशा), भार, बक्षीस, न्यास, हस्तातरण, वारसा, परिरक्षा, अधिहस्ताकन, भाडेदारी, वक्षीस, मृत्युणत्रीत देणगी, भागीदारी, संयक साहस, विकास अधिकार, मार्गाधिकार, कब्बा, प्रलंबित वाद, आरक्षण भाडेपड्डा, पोट भाडेपड्डा, भाडेदारी, अनुत्रप्ती, धारणाधिकार, आकार, शंख्य, प्रतिज्ञा, सुविधाधिकार कटबाव्यवस्था, तडानोड, किया अन्य एखादी व्यवस्था, वहीं, व्यादेश किया काणतेही न्यायालय न्यावाधिकरण, महसूल किवा संविधीमान्य प्राधिकरण। याचा कोणनाही तुक्रमनामा किंवा आदेश किया निवाहाः लवादः अग्रप्रवाधिकार क्रिवाः विरभोगाधिकार किवा कोणताती सामेवस्य करारः विक्रीकरारः मखात्यारनामा, वाटपपत्र, पर्याय, एफ एस आय वापर, नकाराधिकार किंवा अन्य मान्यता, कर्ज, अग्रिम बॉधिलकी असलेल जोणतेही दायित्व किया अन्य काही असेल तर त्याद्वीर किया अन्य कोणत्याही किया कशाही कारणासाठी कोणतेही लाभ, हक्क. दावे, आक्षप, माराण्या, अधिकार किवा कोणत्याही स्वरूपाचे हितसंबंध असणाऱ्या सर्वे व्यक्तींनी त्याचप्रमाणे संस्था. ज्यामध्ये व्यक्तिगत, हिंद् अविभाजित कृट्व (एच यु एफ), कंपनी (कंपन्या), बेंक (बेंका), चिनीय संस्था, नीन- बैंकिंग चिनीय संस्था, पहुंचा, व्यक्तिगत संस्था किंवा व्यक्तिगत निकाय, प्रस्थापित किंवा अ.प्रस्थापित, ऋणको आणि /किंवा चनको यांनी आम्हाला जामच्या #फॉक्स मंडल अँड असोशिएटस, कार्यालय क्र. १,०२, पहिला मजला, पेंटेगॉन पी ३, गगरपद्म सिटी, तड़पसन, युणे-४११०२८ येथील पत्यावर आणि/किंवा इलेक्ट्रॉनिक रवस्पात poturur chandlari@foxmandal.in या ई-मेलबर या जाहिरातीच्या तारखपासून १४ दिवसांच्या आत पाठींबा देणाऱ्या दस्तावंबी पराव्यासह लिखित स्वरूपाव अधिसचित करावे, अशी त्यांना विनंती करण्यात येते. अन्यथा अशा व्यक्तीचे किया व्यक्तीचे दावा किया दावे, जर काही असतील तर त्यांनी त्याचा जाणीवपूर्वक अधित्याग आणि/किंवा परित्याग केलला आहे असे समवण्यात येईल

वरील संदर्भित केलेली अनसची

मौजे महालुंगे, तालका आणि नोंदणी उपिकल्हा- खंड, जिल्हा आणि नोंदणी जिल्हा- पूर्ण येथील खाली दिलल्या गट क्रमाकाच्या लागन असलेल्या जमिनीचा तो सर्वे तकडा आणि भाग आणि सीमित असलेला

33.4	UG M.	di si si do		HIMAN MICAN	
酛。		हेक्टर	आर		
9	夏气节/年/柱	00	47.95	शीला शिवाची आग्राड	
3.	३९२/१/वी	00	D₹.₹\$	ऑटोलाईन इंडस्ट्रींज लिपिटेड	

एस टी प्रशाधा कमार

फॉक्स मंडल अँड असोशिएट्स वकील आणि सॉलिसिट

दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे प्रशासकीय कार्यालय : 647, भवानी पेठ, पुणे -42.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांकरिता) या सर्वसाधारण सभेच्या सचने द्वारे बँकेच्या सर्व सभासंदासं कळविण्यात येते आहे की कोविड 19 महामारी च आपत्ती च्या पाश्वीभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करून, आणि शासन निर्णयानुसार आपल्या बँकेची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 21.03.2021 रोजी सकाळी 10.00 वाजता ऑन लाईन प्रध्वतीने व्हिडिओ कॉन्फेर्सिंग, अवर-ऑडिओव्हिजुअल्स मिन्स-(OAVM) द्वारे पुढील विषयांवर यिचार करून निर्णय घेण्याकरिता गयोजित केली आहे. सदर सभा ऑन लाईन पध्दतीने असल्याने आणि सभासदाच्या प्रत्यक्ष

रहाचे, ही विनती. – समैपुढील विषय –

01. मागील दि. 23.06.2019 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सर्वचा कार्यवृत्तांत मंजुर करणे. 02. संचालक मंडळाच्या, वंकेच्या कार्याबदलचा वर्षाअखेरच्या अहवालावर विचार करण व ता

उपस्थितिची कोणतीही तस्तुद या ऑन लाईन प्रक्रियेत नसल्याने सभासदांची प्रम्यक्ष उपस्थिती

अपेक्षित नाही आणि हाजी गुलाम मोहम्मद आडाम एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. ए. आर. शेख, असेम्बनी

हॉल, कॅम्प, पुणे हे सभा स्थान मानण्यात येईल, तरी वा सभेस सर्व सभासदांनी ऑनलार्डन उपस्थित

3. सन 2019-2020 सालाचा वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या ताळेबंद व नफातोटा पत्रकास)४, सन् २०१९-२०२० सालाच्या लेखापरिक्षकांच्या, लेखापरिक्षण अहवालावर विचार करणे व

सन 2018–2019 चा वैधानिक लेखा परिश्वक, पंसर्स धनराज नीगाजा ऑण्ड असीसिएटसच्या

अहवालाचर वैंक्रने दिलेला दरुरती पूर्तता अहवाल बाचून मंजूर करणे माननीय संवालक मंडळाने सुर्चावलेली सन 2019-2020 सालाकतिता, सहकार कायदा व नियम यांस अनुसहन अहवालात जाहीर केल्या प्रमाणे नका बाटणील मंजूरी देंगे.

7. सन् २०२०–२०२१ सालाकरीता माननीय संचालक मंडळाने तबार केलेल्या अंदाज पत्रकाची व प्रगतीच्या तक्त्यांची तसेच सन 2019-2020 साली अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास

8. बॅकेच्या, संचालक मंडळाने सुर्चावलेल्या दीर्घकालीन, व्यवसायिक आणि वार्षिक योजनांची शाखा जाना विक्री, जुक्त शाखेचे एटीएम, पृथ्याच्या आञ्चम शाखेत स्थलांतरासहीत, शाखा विस्तार, शाखा स्थलांतर करणे आणि वद करणे व इतर सर्व वार्वीची नोंद घेणे व त्यास मान्यता

9. सन 2020–2021 सालाकरीता माननीय सहकार आयुक्त च निवंधकांनी प्रमाणित केलेल्या पॅनलबरील वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणुक करणे व न्याचा महनताना ठरविणे व त्यास मान्यता 0. सन 2020–2021 सालाकरीता अंतर्गत आणि सतत व समावर्तन (केकस्ट) लेखा परिक्षकाची

नेमणुक करणे, त्यांचे मानधन ठरविणे व त्यास मंजूरी देणे. . सन 2020-2021 मालाकरीता संचालक मंडळाने सूचियलेल्या आणि बॅकिंग व्यवसायासाठी

खरेदी व विक्री करिता सादर केलेल्या स्थावर मालमभेच्या व नॉन बॅकींग असेट च्या खरेदी व विक्री करिता सादर केलेल्या स्थावर मालमतेच्या खरेदी व विकी च्या व्यवहाराच्या तरतृदींची नोंद घेणे व

2. बॅकेने मभासदांच्या प्रशिक्षणासाठी अहवाल साली केलेल्या प्रयत्नांची नींद घेणे तसेच पृढील आर्थिक वर्षात यासाठी योजलेल्या तस्तुवींची नोंद घेणे.

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम क्रमांक 49 नुसार वसुलीचा हक्क अवाधीत ठेवून मा, वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेल्या बुडीत कजांच्या निलेखनास मान्यता देणे,

4. वॅकेच्या आदर्श पोटनियम क्रमांक 34(a)(b)(c)(d)(e)(f)(g)(h), पोटनियम क्रमांक 39(i)(ii)(iii आणि पोटनियम क्रमांक 44, पोटनियम क्रमांक 50 मध्ये बदल करणे वावत विचार करणे, निर्णय घेणे व स्विकृत करणे आणि नविन पोटनियम क्रमांक 68 व 69 बाबत विचार करणे व त्यास

स्विकृत करणे बायत निर्णय घेणे व केंद्र सरकारने B.R.Act मध्ये केलेल्या बदलास स्विकृती देणे. मा. संचालक मंडळाने आफ्ल्या बँकेचे सहकारी बँकेतुन Small Finance Bank मध्ये रूपांतर करण्याचावत दिलेल्या प्रस्तावाचर विचार करून निर्णय घेणे.

माननीय संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नांद घेंणे.

वॅकेन सभामद व सेवक कल्याणा किस्ता केलेल्या प्रयत्नाची नोंद घेणे तसेच यासाठी केलेल्या

8. बैंकेच्या सध्याच्या स्टाफींग पॅटर्न मध्ये संचालक मंडळाने सूचविलेल्या वदला बावत चर्चा आणि विचार विमर्श करून निर्णय घेणे

 सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांच्या रजेस मान्यता देणे. सभासदांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करणे व बंकेचे कारभारासंबंधी सर्व साधारण चर्चा

21. माननीय अध्यक्षांचे परवानगीने आयत्वा बेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

मा. संचालक मंडळाचे आदेशावरून डॉ. हारुन स. सय्यद - (सचिव, मृ.का.अ. दिनांक : 06/03/2021

विशेष स्वना *

गण संख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास बरील सभा ऑनलाईन पध्दतीने, त्याच दिवशी अर्ध्या तासात परेल व त्या संपंत गण संख्येचे चंचन असणार नाही. संभेच्या उरलेल्या वेळेस, जेवहे संगासद, चैकेने या सभेसाठी पाठविलेल्वा अधिकृत लिंक वर जाऊन समेस उपस्थित राहतील त्याची उपस्थिती गणसंख्य

विषय क. 20 संबंधी प्रश्न अथवा सुवना सर्वियोकडे दि. (2.03.102) चे आंग सादर फराव्यात

र्वकवा वार्षिक अहवाल तथे समासदांना पाटिलवा आहे. तसेच वार्षिक अहवालाची प्रत दिनांक it6.03,2021 पासून विकन्धा सर्वे काखामध्ये आणि प्रकासकीय कार्यालयात कार्याकालिन कामका बाच्या बळेत उपलब्ध राहिल, तसेच बॅकच्या www.muslimcooperativebank.com या बेब वार्तिक सर्वे साधारण सभै मध्ये पार पाडावयाचे कामकाच असलेली चुचना स्थानिक व्रतप्रवात, निर्धारित

वेळेत व आर्थिक वर्ष 2019-2020 च्या वार्षिक अहवाल हे सभासदांना न्वांचे मोबाईल नक्प, किंवा email बॅब्बत रिजर्टर्ड असतील आणि ज्यांच्या मोवाईल यथ्य DND कार्यरत नसेल अशा समासदाना इलेक्ट्रानिक प्रतिच्या स्वरूपात पाठविण्यात वेतील. काही अन्येक्षित परिस्थितीत. उदा चंकचे तर्फ नाजिक कारणांमुळ सदर वार्षिक वर्ष लाधारण प्रभेचे

कामकाज खोरत झाल्यास ताविक वृटीचे निवारण झाल्यानेतर त्याच लिक वर लगेचच सभेचे कामका व पुढे सुर फेले अईल. सभासदाच्या वैयक्तिक तांत्रिक तुटी बदल बंक अबाबदार असपार नाही. जा में संभासदांनी कृपवा नोंद घ्याची. ता वाषिक सर्व साधारण सभेस उपस्थित राहण्यासाठी, सभासदामा त्यांच्या नींदर्णी कृत मीबाईल

क्रमांकावर दिनांक 15.03.2021 गासून SMS द्वारे लॉग उन आव.डी. आणि गासवर्ड गारुविन्यात वर्डल. इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या संगणक/लॅपटॉप/ स्मार्ट फोन वा द्वारे सभासद ह्या वाषिक सर्वसाधारण संभस उपस्थित राष्ट्र शकतील.

ऑनलाईन सभेचे कामकाज साधारण वर्णे पृश्चील प्रमाण पार प्रदेल.

दिनांक 21.03.2021 रोजी समेच्या निर्धारित वेळपूर्वी 10 पिनिट आधी स्त्रणजे सकाळी 10.00 ज्या आधी सभासदांनी लोग इन कराबे. गण पूर्ती झाल्बास सभा ठीक 10.00 बावना सुरू होईल, गणपुर्ती नाही झाल्यास समा तहकूल करून ठीक 10,30 मिनिटांनी या मधेस मुख्यात होईल आणि यास गण पूर्तीची आवश्यकता असणार नाही. संभेस सुरूवात जाले नंतर सर्च प्रथम संभेच्या विषय पत्रिकेनुसार सर्व चिषय सभे पहे पात्री साठी बाइण्यात वतील. त्यानतर सभासद ऑन लाईन पष्टतीने सघेच्या विषयासंबंधी आपापले प्रश्न अथवा सूचना बीकेने उपलब्ध करून दिलेल्या लिककर/अंकेत स्थकावर नींदव शकतील व त्यांची उत्तरे त्याच लिंक वर/संकेत स्थळावर देण्यात / जातिर करण्यात येईल , सभेच्या विकय पविकेन्सार वार्षिक सर्वसाधाएं। सभेत साद्य करण्यात आलेल्या द्राग्यांक संघासदांनी न्याच लिकवर/संकेत स्थळावा मत गोंदणी करणे आवश्यक आहे. ठराव संजूर अधवा नामंजूर झाल्याचे निर्णय यत मोजणी पूर्ण झाल्या नतर त्याच लिक संकत स्थळावर ताहीर करण्यात येईल. ज्या सभासदानी त्याच्या गोबाईल क्रमांकासाठी ao not aistarb हा पर्याय निवडला असेल अशा सभासदानि कृपया DND वा पर्याय रह करावा. सभासदांच्या इंटरनेट कनेक्शन बाबत काही अडचण असतील तर त्या सोडविणे बँकेच्या अखन्यारीत नाही आणि तसे काणे बैकिस अशक्य प्राय आहे. अनोंदणीकृत सभासदांना जर लॉग इन करणे बाबत काही अडचण असल्यास त्यांनी बँकेचे |T मॅनेजर थ्री अजीम शेख यांच्याशी 0890620813 या नंबरचर किंवा बैंकेचे Asst. IT Manager श्री जाकीर खान वांचेशी मोबाईल क्रमांक 7767021210 घर दिनांक 15.03.2021 पूर्वी संपर्क करणे आवश्यक आहे तमें तत्पूर्वी त्यांच्याची कार्यालयीन वेळेत, सुद्रीचे दिवस साइन, संपक्त साधावा, ही विनती.

क. जया पाटील असि. मनजर cccccsqc43 mrmexecutive@poonaclubltd.com (एसआरएम) ๒४४๒४१७२३० membersbilling@poonaclubltd.com क. श्री राहुल शिंदे अकाउन्ट्रस ऑफिसर सास्टोम ॲडिमिनिस्टेटर 1988/9886

स्वाक्षरित

ले. कर्नल अशोक सरकार (सेवानिवृत्त) epमञ्जूष्ट कृगर्षकार डीव्रस्थिक स्टी भागि सचिव

edp@poonaclubitd.com ड. श्री. विजय सणके *टिपः एनएसडीएलकडून आलेल्या मेलकरिता कृपया तुमचे स्पॅम चेक करा. क्लबच्या व्यवस्थापकीय समितीच्या आदेशावरून

